



महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ

(स्वायत्त) (ISO ९००१:२०१५) (ISO/IEC २७००१:२०१३)

शासकीय तंत्रनिकेतन इमारत, ४ था मजला, ४९, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१

दू.क्र.: ०२२-२६४७८७९५/५३१/२९६/२६४७०९१६ (वै.)

संकेतस्थळ : www.msbte.org.in

फॅक्स : ०२२-२६४७३९७९

ई-मेल : director@msbte.org.in

जा.क्र.मरातेशिमं/ का-१०/परीक्षा-२०२०/४०

दिनांक : १६/०४/२०२०

महत्वाचे परिपत्रक

प्रति,
प्राचार्य,
मंडळाशी सलगनीत संस्था व स्वायत्त संस्था.

विषय:- राज्य शासनाची covid-१९ 'लॉक डाऊन' बाबत सुधारीत अधिसूचना--- शैक्षणिक कार्य व परीक्षांबाबत.

संदर्भ:- १) शासनाचे दि. १५/०४/२०२० चे सुधारीत अधिसूचने बाबतचे पत्र

२) तंत्र शिक्षण संचालनालयचे दि. १५/०४/२०२० चे पत्र

३) या कार्यालयाचे दि. २७/०३/२०२० चे परिपत्रक.

संदर्भ क्र. १ अन्वये शासनाने लॉकडाऊन बाबत सुधारीत अधिसूचना जारी केलेली आहे. त्यानुसार सदर अधिसूचनेत लॉकडाऊनचा कालावधी दि. ०३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय यांनी संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये लॉकडाऊन बाबतच्या सुधारीत अधिसूचनेचे अवलोकन करुन उचित कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

मंडळाने संदर्भ क्र. ३ च्या परिपत्रकान्वये लॉकडाऊनच्या कालावधीत online platform चा वापर करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य पूर्ण करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. मंडळाने संलग्नीत संस्थांमध्ये लॉकडाऊन पूर्वी म्हणजेच दि. १६/०३/२०२० पूर्वी विद्यार्थ्यांना किती पाठ्यक्रम शिकविला आहे व लॉकडाऊन कालावधीमध्ये विविध online platform वापरुन किती अभ्यासक्रम शिकविला आहे याची माहिती मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत घेतलेली होती. सदर माहितीवरुन असे दिसून येते की, लॉकडाऊन पूर्वी म्हणजे दि. १६/०३/२०२० पूर्वी संपूर्ण राज्यांमधील संस्थांमध्ये सरासरी ८९% अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविला होता व तदनंतर लॉकडाऊन कालावधीमध्ये म्हणजेच दि. ०६/०४/२०२० पर्यंत सरासरी ८% अभ्यासक्रम online platform च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेला आहे. या बाबत पुनश्च: कळविण्यात येते की, संस्था स्तरावर शिक्षकांनी शैक्षणिक कार्याचा आढावा घेवून काही पाठ्यक्रम शिकविण्याचा राहिला असल्यास online platforms चा वापर करुन उर्वरीत पाठ्यक्रम या लॉकडाऊनच्या कालावधीत पूर्ण करावा. तसेच विद्यार्थ्यांकडून उजळणी सुध्दा करुन घ्यावी जेणेकरुन विद्यार्थी शैक्षणिक बाबींमध्ये/अभ्यासामध्ये गुंतून (involve) राहतील.

या परिपत्रकान्वये पुनश्च: कळविण्यात येते की, मंडळामार्फत घेतल्या जाणा-या चाचणी, प्रात्यक्षिक, सैधांतीक परीक्षांबाबत लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर व संस्था पूर्ववत सुरु झाल्यानंतर सुधारीत वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.msbte.org.in) जारी करण्यात येईल.

स्वाक्षरी /-

(डॉ. विनोद म. मोहितकर)

संचालक

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई

प्रत माहिती करीता सादर

मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई.

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीकरीता.

उपसचिव, म. रा. तंत्र शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, मुंबई/पुणे/ औरंगाबाद/नागपूर.